

ASHOK PIRAMAL GROUP



Corporate Relations Department BSE Limited 1st Floor, New Trading Wing Rotunda Building, P J Towers Dalal Street, Fort Mumbai 400 001 The Market Operations Department **National Stock Exchange of India Limited** Exchange Plaza, 5th Floor Plot No C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai 400 051

Company Code: 532621

Company Symbol: MORARJEE

Date: 16th June, 2023

Dear Sir / Madam,

Ref: Morarjee Textiles Limited [Company Code: 532621 (BSE), MORARJEE (NSE)]

Sub: Submission of Corrigendum to the Newspaper publication of the extract of Financial Results

Pursuant to Regulation 30 and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of Board of Directors of the Company was held on 29th May, 2023 and the Outcome of the results was submitted to the stock exchange on the same day within the prescribed timeline.

Accordingly, as per Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper publication of the aforesaid results were published in "Active Times", in English language and "Mumbai Lakshdeep" in Marathi Language respectively, on 31st May, 2023, and intimated the same to the stock exchange on the same day.

Post the newspaper publication of the results, we have noticed that the financial figures in "Active Times" were of last year's financial figures while the financial figures in "Mumbai Lakshdeep" were entirely correct.

In view of the above error, we have published a Corrigendum for the aforesaid results in the same newspaper i.e. "Active Times", in English language on 16th June, 2023.

Enclosing herewith copy of the corrigendum for your records.

Thanking you,

Yours Sincerely, For Morarjee Textiles Limited

alwar

Nishthi Dharmani Company Secretary & Compliance Officer Encl: a/a



MORARJEE TEXTILES LTD Peninsula Corporate Park, Unit-5, Ground Floor, Peninsula Tower-1, Wing B, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W) Mumbai – 400013 India

Tel:022-66811600

www.morarjee.com CIN: L52322MH1995PLC090643

ACTIVE TIMES

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my client, whereby, I am instructed to verify the title of Mr. Shivlal Harigaram Beniwal (the present owner with regards to Flat No. B-34, on the 1st floor, adm.300 sq. ft. (Built-up) in the building "Gokulites" & Society known as "Gokulites CHSL", constructed on land bearing C.T.S.No.1102, situated at Waman Rao Sawant Road, Dahisar (E), Village- Dahisar, Tal.-Borivali, Dist.-Mumbai Suburban-400068, alongwith membership in the Society pursuant to holding Share Certificate No.33, hereinafter referred to as 'Said Property'. The present own er has represented that the Original Articles of Agreement dated 25/01/1991, executed by Mohan Laxman Nayak & Mrs. Hemlata Kamal Bhatia, (Builders) And Mrs. Bharati Kantilal Kothari, (Purchaser) to be read with Original Deed of Declaration dated 16/12/2011, executed by Mrs. Bharti Kantilal Kothari alongwith 1. Original Franking deposit slip dated 16/12/2011, for Rs110/-, issued by Citizencredit Co-operative Bank Ltd. 2. Stamp duty paid receipt dated 02/05/2011, for Rs. 100/-, issued by General Stamp Office 3. Stamp duty paid receipt dated 31/05/2011, for Rs.1,800/-, issued by General Stamp Office. 4. Stamp duty paid receipt for Rs.3,600/-, issued by General Stamp Office is not available/lost/misplaced. All / any person/s finding the lost/misplaced documen and all / any person/s having any claim of any nature whatsoever in the said Property by way of sale, exchange, lease, license, trust, lien, easement inheritance, possession attachment, lis pendens, mortgage, charge, gift or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence to the undersigned, within 15 days from the date of publication of this present notice. Failing to respond the same shall be deemed to have been waived and our clients will complete the transactions without reference to such claims, if any. SD/

Dated 16th day of June, 2023.

Advocate SEEMA DESAI 8/10, New Chapra Bldg., Guru Nanak Road, Bandra (West), Mumbai - 400050

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH) R. A. D. SUIT NO. 152 OF 202 R. A. D Age: 69 years, Occ: Business Having is address as Plot No.24, Moti Mahal Building Room No.6, 3rd Floor, J.V.P.D. Scheme, Road No. 2, Vile Parle (West), Mumbai - 400 056 Through his constituted attorney Mr. Hernang Bharat ShahPlaintiff Versus. Shri. Bastimal S. Jain Adult Full Name, age & Occ: not known Residing at Moti Mahal Building, Road No. 2, J.V.P.D. Scheme, Vile Parle (West), Mumbai - 400 056 & also at 5, Gnyan Nagar, L.T. Road, Borivali (West), Mumbai-400 092 ...Defendant And The Additional Registrar, Small Cause Court Mumbai, Bandra Branch Representative of Estate of Deceased Defendant Mr. Bastimal Sagarmal Jain Having office at 3rd Floor, Bhaskar Building, Bandra (East), Mumbai - 400 050. ...Respondent as per Exh. 1 To, **The Unknown legal heirs of Defendant No. 1 abovenamed,** Whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against the Defendant praying therein that it be declared and ordered that the Plaintiff is the tenant in respect of the suit premises viz. Flat No.6, situate on 3rd floor of the Building known as "Moti Mahal", situate at Plot No.24, J.V.P.D. Scheme, Vile Parle (West), Mumbai - 400 056 and for such and other reliefs as prayed in the plaint. Whereas the plaintiff has also filed Exhibit 15, i.e., praying therein that the Plaintiff may be allowed to delete the name of deceased defendant from the cause title of the plaint in the present suit as well as in Exhibit 9 and implead the name of Responde nt herein as the pa rty Defend ant in the present case. You are hereby summoned to file your written statement/Reply with a list of documen ts relied upon on or before 20 June 2023 at 02.45 P.M. and appear before the Court Room No. 36 in person or by a duly authorized Pleader of the Court, duly instructed and able to answer all materials questions relating to the suit/Application. You will bring with you or send by your Pleader any documents in which you intend to reply in support of

Share No. of Distinctive No. Name of Registered Holder				Name of Registered Holder	वारस असल्यास किंवा बारसाबाबत इतर कायदेशोर सहवारसदारांची काही हरकत असल्यास अशा वारसदारांनी तसेच सदर सदनिकेवर कोणत्याही प्रकारच्या बैंक, वित्त संस्था किंवा कोणीही व्यक्तीचा						Tayour of ANJUM ARA HAMIDA			204, 2nd Floor, Soni Diamond Shopping, Yashwantrao	of Loan		District Mumbai 400067.
Certificate No. Shares From To						व सदर सदानकवर काणत्याहा प्र असल्यास अशा व्यक्ति किंवा					BIR and Anjum Ara ne the 100% ow		Tawde Road, Dahisar East 400068	Account No.		admeasuring approximately	
1 10000 1 10000 Chandrakala Agarwal				×			वरील संस्थेचे सचिव यांच्याशी				Room	Room and now Anjum Ara Hamidali			SHLHMUMB00		41.82 Sq. Mtrs. Carpet
2	10000	10001	20000	Rajesh Agarwal	कागद	पत्र व पुरा	व्यासह कार्यालयीन वेळेत सायं	कोळी ६ ते	९ या वेळे	त संपर्क साधावा.	बिहित Bargir	Mhada/Society A		NPA DATE- 5-Jun-23	03367		50.18 Sq. Mtrs. Built Up.
3	10000	20001 30001	30000 40000	Mukesh Agarwal Pawan Agarwal			ो कोणत्याही प्रकारचे आक्षेप न							DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023	03307		
5	4000	40001	40000	Mukesh Agarwal HUF			सभासदांच्या सदनिकेचे कायदेः ऱ्या नावे त्या मयत सभासदाचे					f any person ha title and interest		1. Mr. Santosh Kevada Singh Borrower/Applicant	Rs.1613180/-	SHLHTHN	Flat No. 103, 1st Floo
6	4000	44001	48000	Sureshchandra Agarwal (HUF)			ऱ्या नाव त्या मयत सभासदाच विाहिकरिता संबंधित प्रशासव				nature	over the same	by way of sale,	2. Mrs. Chanda Devi Kevada Singh Co-	(Rupees	E0000773	admeasuring 34.66 So
7	3000	48001	51000	Pawan Agarwal (HUF)			वाहिकारता संबाधत प्रशासक याही प्रकारचे अर्ज कार्यकारी					age, lien, exchar legacy, mainter		Borrower/Co-Applicant	Sixteen Lakhs	Rs.	Mtrs. carpet area, in th
8	5000	51001	56000	Rajesh Agarwal HUF			गीर नुकसान भरपाई करण्याची ज				posse	ssion, lease, leav	e and license or	A-402, Sunrise CHS, Sector 18, Plot No. 53, Kamothe	Thirteen	1438910/-	building known as "Hill Cres
9	5000	56001	61000	Manvi Agarwal	144		गत सभासद सदनिकाधारक व				otherv	vise howsoever bjections, if any in		- 421209	Thousand One		Apartment", bein
10	4000	61001	65000	Chandrakala Agarwal							days f	from the publicati	on of this notice	And Also At- Flat No. 103, 1st Floor, Hill Crest	Hundred and		constructed Plot No. 22
11	9000	65001	74000	Chandrakala Agarwal	अनु	रूम नं.		त्यु दिनांक				to which, the cl		Apartment, Plot No. 22, Mamdapur, Karjat- 410101	Eighty Only) as		lying being situated on lan
12	25000	74001	99000	Chandrakala Agarwal	क्र.		नाव			नाव	waive	n/s, if any, will deer d and/or abandon	ed for all intents	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	on 09/06/2023		bearing Survey No. and
13	19000	99001	118000	Rajesh Agarwal HUF	1	B/22	के.श्री. बबन बी. खरात 🛛 11	.11.2019	श्रीमती ली	ला बबन खरात	पत्नी and pu	urpose.		NPA DATE- 5-Jun-23	under reference		Hissa No. 175, at Village - Mamdapur, Taluka Karjat
14	20000	118001 138001	138000 148000	Pawan Agarwal (HUF) Ekta Agarwal			ft	पक्षीतिनायत	कको ऑ	हौसिंग सोसायर्ट	ो लि	ADV. MANGAL (Advocate High			of Loan		District and Division Raiga
16	13000	148001	161000	Chandrakala Agarwal			(शिक्का)				प्रदी/ 217/	A, Ajanta Square M	all, Near Borivali	DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023	Account No.		and within the jurisdiction o
17	10000	161001	171000	Sureshchandra Agarwal (HUF)					अध्यक्ष	/ सेकेटरी / खजि		Court, Borivali (W), Mumbai D	Mumbai-400 092. ate: 16-06-2023		SHLHTHNE000		Sub-Registrar Karjat.
18	14000	171001	185000	Rajesh Agarwal											0773		
19	11000	185001	196000	Pawan Agarwal													
20	14000	196001	210000	Mukesh Agarwal			MORA						D	1. MR. SHAHNAWAZ ASHRAF SAYEED	Rs.12,62,084/-	SHLHMUM	Flat No. 602, admeasuring
21	20000	210001	230000	Mukesh Agarwal HUF						Corporate Park				Borrower/Applicant	(Rupees Twelve	B0003213	carpet area of 29.06 Sq.
22	9000	230001	239000	Manvi Agarwal		Sal S						wer Parel (W), morariee.com		2. Mr. Mohd. Firoz Ashraf Alam Co-Borrower/Co-	Lakhs Sixty	Rs.	Mtrs. Located in Wing "A", on the Sixth Floor, of the
23	11000	239001	250000	Chandrakala Agarwal	2	Rh				etarial@ashok				Applicant	Two Thousand	1244868/-	Project Known as
24	9000	250001	259000	Anju Agarwal	M	ORARJEÌ				2MH1995PL0				Room No. 404, Shivputra Kripa Building, 46, Sector	and Eighty Four		"Leelaangan", being
25	29000 10000	259001 288001	288000 298000	Mukesh Agarwal Mukesh Agarwal HUF						GENDUM				44, Near Potdar International School, Nerul 400706	Only) as on		constructed on the said
26	5000	298001	303000	Rajesh Agarwal			m is hereby issued to be							And Also At- Flat No 404, Plot No. 5, Sector 38, Nerul	09/06/2023		land bearing Survey No.
28	10000	303001	313000	Rajesh Agarwal HUF			s of India (English) on 3 er and year ended 31 st N				aione and Co	onsolidated Fina	ancial Results	400706			135, Hissa No. 2, lying
29	126500	313001	439500	Chandrakala Agarwal	fort	ne quan	Extract of Co				l Results fr	or the		And Also At- Flat no. 602, 6th Floor, A- Wing, Leela	under reference		being situated at Village
30	10000	439501	449500	Pawan Agarwal						ded 31 st Mar			(Rs. in Lakhs)	Angan,Yashnagar, Badlapur Village Road, Badlapur	of Loan		Badlapur, Taluka
31	29500	449501	479000	Pawan Agarwal (HUF)							Consolidate	d		West 421503	Account No.		Ambernath, bounded
32	10000	479001	489000	Anju Agarwal						Quarter Ended		-	Ended	Zobiya Electrical - Through Proprietor	SHLHMUMB00		as follows:
33	41000	489001	530000	Manvi Agarwal			Particulars				-			MR. SHAHNAWAZ ASHRAF SAYEED	03213		On or Towards the North:
34	44000	530001	574000	Ekta Agarwal					3.2023	31.12.2022	31.03.2022		31.03.2022	Flat No 404, Plot No. 5, Sector 38, Nerul 400706			By Land Belonging To Mr.
35	25500	574001	599500	Chandrakala Agarwal				(Au	idited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)				Pisekar, On or Towards the
36	36000 15000	599501	635500	Anju Agarwal			e from Operations		5,125	5,912	7,983	3 20,687	27,233				South :By Land Belonging
38	15000	635501 650501	650500 665500	Chandrakala Agarwal Mukesh Agarwal			Loss) for the period		(2.470)	(2.002)	(0.000)	(45.040)	(0.044)				To Shri. Munde
39	33500	665501	699000	Mukesh Agarwal HUF			and Exceptional items) Loss) for the period		(3,479)	(3,862)	(2,369) (15,246)	(8,811)	NPA DATE- 5-Jun-23			On or Towards the East :
40	37000	699001	736000	Pawan Agarwal			After Exceptional items	.	(6,753)	(3,862)	(2,369) (18,520)	(8,811)	DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023			By Land Belonging of M/s.
41	15000	736001	751000	Pawan Agarwal (HUF)			Loss) for the period	"	(0,755)	(3,002)	(2,505	(10,520)	(0,011)	DATE OF DEMAND NOTICE: 14.00.2023			Chintamani Enterprises
42	39000	751001	790000	Rajesh Agarwal			d Exceptional items		(6,759)	(3,863)	(2,370) (18,528)	(8,813)				On or Towards the West :
43	33500	790001	823500	Rajesh Agarwal HUF			rehensive Income for		(0,, 00)	(0,000)	(2,010	/ (10,020)					Road
44	141000	823501	964500	Chandrakala Agarwal			Comprising Profit/(Loss							1. Ms. Pramila Maruti Thadge (Alias as Mrs. Pramila	Rs.6251874/-	SHLHMUM	Flat No. 1301, 13th Floor.
45	35000	964501	999500	Sureshchandra Agarwal (HUF)			d (after tax) and Other	í I						Santosh Patil) Borrower/Applicant	(Rupees Sixty	B0003216	admeasuring 59.10 Sq.
46	80000	999501	1079500	Pawan Agarwal	Con	nprehen	sive Income (after tax)]		(6,724)	(3,866)	(2,353) (18,502)	(8,825)	2. Mr. Santosh Shripati Patil Co-Borrower/Co-	Two Lakhs Fifty	Rs.61293	Mtrs. Carpet, in building
47	80000	1079501	1159500	Mukesh Agarwal	Equ	ity Shar	e Capital		2,543	2,543	2,543	3 2,543	2,543	Applicant		13/-	No. 12 Elymus, NA,
48	80000	1159501		Rajesh Agarwal		er Equit								Flat No. 202, 2/B, 2nd Floor, Raj Vaibhav NX,127/4,	One Thousand		building known as Regency
49 50	330000 330000	1239501 1569501		Rajesh Agarwal Mukesh Agarwal			Revaluation Reserve)		-	-		- (30,377)	(11,876)	Hissa No. 126/1, Ganesh Nagar, Thakurli, Kalyan	Eight Hundred		Anantam, Phase 1, land
51	330000			Pawan Agarwal		0	Share (Rs.)							421202	and Seventy		lying, being and situate at
52	100000			Anju Agarwal	· ·		of Rs.7 each)		(10.00)	(40.00)	10 50	1 154.00	(04.00)	And also At –Flat no. 1301, 13th Floor, Building No. 12	Four Only) as		Village : Davdi, Davdi Gaon
53	100000			Manvi Agarwal	Bas	ted :			(18.60) (18.60)	(10.63) (10.63)	(6.52) (6.52)		(24.26) (24.26)	Elymus, Regency Anantam, Phase 1, Davdi Goan	on 09/06/2023		Road, Dombivali, Taluka
54				Sureshchandra Agarwal (HUF)					(10.00)	(10.03)	(0.52) (51.00)	(24.20)	Road. Dombivali, Kalvan 421203	under reference		Kalyan, District Thane,
55				Rajesh Agarwal HUF		TES:	ve is an extract of the d	tetailed fo	rmat of	consolidated	audited Fina	ancial Results fo	or the Quarter	Patil Container Lines Pvt. Ltd Through Director	of Loan		bearing Survey No. & Hissa No. 49(2), 50(2),
56	100000			Mukesh Agarwal HUF			r Ended 31 st March, 2							Ms. Pramila Maruti Thadge (Alias as Mrs. Pramila	Account No.		101(3/A), 101(3/B),
57	100000	2804001		Pawan Agarwal (HUF)	(Listing	Obligations and Disclo	sure Req	uirement	ts) Regulation	is, 2015. Th	ie full format o	of the audited	Santosh Patil) & Mr. Santosh Shripati Patil	SHLHMUMB00		51(2/A), 52(2), 49(1),
58	95000	2904001		Ekta Agarwal			Results Standalone							902, Sai Plaza, Andheri Kurla Road, Safedpool,	1		101(3/D), 47(1), 44(2),
59	318667			Mukesh Agarwal			bseindia.com and www.							Sakinaka, Andheri East 400072	03216		101(3/C), 50(5), 97, 54(1)
60 61	318667 318667	3317668 3636335		Rajesh Agarwal Pawan Agarwal	<u>2. E</u>	_XII aCLO	f Standalone Audited Fir	I									50(4), 50(1), 51(4), 48,
61	111667	3955002		Mukesh Agarwal HUF			Particulars			Quarter Endeo		Year E		NPA DATE- 5-Jun-23			within the limits of Kalyan
63	111667			Rajesh Agarwal HUF						31.12.2022 (Unaudited)	31.03.2022		31.03.2022 (Audited)				Dombivali Municipal
64				Pawan Agarwal (HUF)				(AU	udited)	, ,	(Audited)	(Audited)	<u>` </u>	DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023			Corporation.
65				Sureshchandra Agarwal (HUF)			e from Operations		5,125	5,912	7,983	3 20,687	27,233	In the circumstances as aforesaid, the notice is hereby	, given to the sho	we horrower	s co-horrowers and/ or their
66				Chandrakala Agarwal		•) for the period		(0.400)	(0.000)	10.000	(45 000)	0.044	guarantors (where ever applicable) to pay the outstand			
67 103333 4692336 4795668 Anju Agarwal 68 103333 4795669 4899001 Manvi Agarwal					- ·		and Exceptional Items)		(3,496)	(3,862)	(2,369) (15,263)	(8,811)	applicable charges within 60 days from the date of the pu			
68) for the period Before		(6 770)	(2 062)	10 000	(19 527)	/0.011)	after the expiry of 60 days of the date of this notice against		-	-
69 99333 4899002 4998334 Ekta Agarwal						•	xceptional Items)		(6,770)	(3,862)	(2,369	(18,537)	(8,811)	assets of the borrowers and the mortgagors under Sec		•	• 1
The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said						eptional	,		(6,775)	(3,862)	(2,369	(18,542)	(8,811)		· · /		
Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office						optional	Northo		(3,110)	(0,002)				Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and			
at the address 1201, DLH Corporate Park, S.V. Road, Goregaon (West), Mumbai - 400											Fo	or Morarjee Tex		Please note that under Section 13 (13) of the said Act, n	,		, ,
062 within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate Share Certificates.												Harshvardh	-/sd an A. Piramal	any of his secured assets referred to in the notice, without	ut prior written co	nsent of the se	
and the Company	y will proce	ed to issue o	iupiicate Sh	are Certificates. SD/		ce : Mu							ice Chairman	Place: Mumbai/Thane/Raigad			Sd/- Authorised Officer
	2023		For and o	n behalf of Registered Holders	Dat	te : 29 th	May, 2023						N - 00044972	Date: 16-06-2023			Shriram Housing Finance Ltd
Date: 16 th June	2020													<u> </u>			

PUBLIC NOTICE

A public notice is hereby given, that my clients 1] MR. DHANARAJ BABULAL SUTHAR 2] MRS. SHEELA DHANARAJ SUTHAR, are the absolute owners of Flat No. 508, 5 TH Floor, Building No 3, admeasuring 225 Square Feet (Carpet area), Building known as NEW HARI OM SRA, and Society known as NEW HARI OM SRA CO. OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., and bearing Registration No. MUW/SRA/TCC/10763/YEAR 2004, lying being and situate Village Mogra, R K Singh Marg, Ambewadi, Andheri (East), Mumbai- 40006 constructed on N.A. Land bearing CTS No 80,81,86 (PART),86/23 to 32,87 (part), 87 situate at Village Mogra, R K Singh Marg, Ambewadi, Andheri (East), Mur 400069, (within the Area of Sub Registrar at Mumbai Suburban District (herein after for brevitys sake collectively referred to as **The said Flat)**.

By an Agreement for Sale dated 11/04/2009, entered into between SHRI NANJIBHAI VIRA VARIA, who have sold the aforesaid flat, to 1] MR DHANARAJ BABULAL SUTHAR 2] MRS. SHEELA DHANARAJ SUTHAR, therein referred to as irchasers and hereinafter referred to as the VENDORS, duly Notarized by ADV S K TRIVEDI having its notarized register No 408, dated 11/04/2009.

Thereafter, By GENERAL POWER OF ATTORNEY, dated 11/04/2009, entered into between SHRI NANJIBHAI VIRA VARIA, who have given his all selling and other rights, in respect of aforesaid flat and handed over the peaceful, vacant and exclusive possession of the aforesaid flat, to 1] MR. DHANARAJ BABULAL SUTHAR 2] MRS. SHEELA DHANARAJ SUTHAR, therein referred to as Attorneys, duly Notarized by ADV S K TRIVEDI having its notarized register No 408, dated 11/04/2009.

And thereafter, by an Agreement for Sale Deed, dated 22/06/2022, entered into between MR NANJIBHAI VIRA VARIA through its POA holders 1] MR. DHANARAJ BABULALSUTHAR2] MRS. SHEELADHANARAJ SUTHAR, who have sold the aforesaid flat, to 1] MR. DHANARAJ BABULAL SUTHAR 2] MRS. SHEELA DHANARAJ SUTHAR, therein referred to as Purchasers and hereinafter referred to a the VENDORS, duly registered by sub registrar ANDHERI-4, having receipt no 7301 and document no ANDHERI 4-6586-2022, dated 22/06/2022.

Now the 1] MR. DHANARAJ BABULAL SUTHAR 2] MRS. SHEELA DHANARAJ SUTHAR are absolute of said flat.

ow, Whoever have any kind of other rights, titles, interests, lien, loan, other any perso rights and shares in the aforesaid Flat, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his/their claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my clients are entitled to inherit the aforesaid Flat and all future correspondence shall come in effect in my clients favour. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period. Sd/

M. M. SHAH (Advocate) Date : 16-06-2023 Shop No.04, D Wing, Garden K Avenue Shridutt Garden CHSL Global City, Chikhal Dongare Road, Virar (West) Dist Palghar- 401303. Mobile No. 8805007866

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by Centrans Logistics Private Limited ("Company") are stated to have been lost or misplace nd we, the registered holders thereof have applied to the Company for the issue o Duplicate Certificates

Share	No. of	Distind	tive No.	Name of Registered Holder							
Certificate No.	Shares	From	To								
1	50000	1	50000	Mukesh Agarwal							
2	50000	50001	100000	Pawan Agarwal							
3	50000	100001	150000	Rajesh Agarwal							
4	350000	150001	500000	MFC Tranport Private Limited							
5	190000	500001	690000	MFC Tranport Private Limited							
The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office it the address 1201, DLH Corporate Park, S.V. Road, Goregaon (West), Mumbai - 400 J62 within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained ind the Company will proceed to issue duplicate Share Certificates.											
				SD/							

11 12 2 13 1 1 14 2 15 1 16 1 1 1 17 1 18 1 19 1 20 1	4000 61001 65000 Chandrakala Agarwal 9000 65001 74000 Chandrakala Agarwal 25000 74001 99000 Chandrakala Agarwal 19000 99001 118000 Rajesh Agarwal HUF 20000 118001 138000 Pawan Agarwal (HUF) 10000 138001 148000 Ekta Agarwal	अनु रूम नं. मयत सभासदाचे मृत्यु दि क्र. नाव 1 B/22 के.श्री. बबन बी. खरात 11.11.2		वारसाचे नाव	नाते failing	to which, the cla n/s, if any, will deen	aim of the such	And Also At- Flat No. 103, 1st Floor, Hill Crest Apartment, Plot No. 22, Mamdapur, Karjat- 410101	Hundred and Eighty Only) as		lying being situated on lan
13 1 14 2 15 1 16 1 17 1 18 1 19 1 20 1	19000 99001 118000 Rajesh Agarwal HUF 20000 118001 138000 Pawan Agarwal (HUF)			नाव	person	ve if any will deen		I ADARIMENI, PIOLNO, 22. MAMDADUR, KARIAI- 4 IUTUT	Eighty Univ) as I		
14 2 15 1 16 1 17 1 18 1 19 1 20 1	20000 118001 138000 Pawan Agarwal (HUF)	1 B/22 कि.श्री. बबन बी. खरात 11.11.3				and/or abandon		· • · · · · · · · · · · · · · · · · · ·	,		bearing Survey No. and
15 1 16 1 17 1 18 1 19 1 20 1			2019 श्रीमती ली	ला बबन खरात	पत्नी and pu	irpose.			on 09/06/2023 under reference		Hissa No. 175, at Village -
16 1 17 1 18 1 19 1 20 1	10000 130001 140000 EKIA Agarwai		वनायक को थॉ	हौसिंग सोसायर्ट	रे लिय	ADV. MANGAL (Advocate High		NPA DATE- 5-Jun-23	of Loan		Mamdapur, Taluka Karjat District and Division Raiga
17 1 18 1 19 1 20 1	13000 148001 161000 Chandrakala Agarwal	(शिक्का)	411447 471. 911	-	217//	A, Ajanta Square Ma	all, Near Borivali	DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023	Account No.		and within the jurisdiction of
18 1 19 1 20 1	10000 161001 171000 Sureshchandra Agarwal (HUF)		अध्यक्ष	/ सेकेटरी / खजि		Court, Borivali (W), I : Mumbai D	Mumbai-400 092. ate: 16-06-2023		SHLHTHNE000		Sub-Registrar Karjat.
20 1	14000 171001 185000 Rajesh Agarwal								0773		jj
	11000 185001 196000 Pawan Agarwal			EVTI	EC I						F i - 11 - 000 - 1
1 21 1	14000 196001 210000 Mukesh Agarwal	MORAR					U	1. MR. SHAHNAWAZ ASHRAF SAYEED	Rs.12,62,084/-	SHLHMUM	Flat No. 602, admeasuring
	20000 210001 230000 Mukesh Agarwal HUF			Corporate Park				Borrower/Applicant	(Rupees Twelve	B0003213	carpet area of 29.06 Sq. Mtrs. Located in Wing "A",
	9000 230001 239000 Manvi Agarwal 11000 239001 250000 Chandrakala Agarwal	Peninsula Tower Mumbai – 4000						2. Mr. Mohd. Firoz Ashraf Alam Co-Borrower/Co-	Lakhs Sixty	Rs. 1244868/-	on the Sixth Floor, of the
	9000 250001 259000 Chandrakala Agarwal	MORARJEE Email:	corporatesecre	etarial@ashok	piramalgroup	o.com;		Applicant Ream No. 404, Shiumutra Krina Building, 46, Sector	Two Thousand	1244000/-	Project Known as
	29000 259001 288000 Mukesh Agarwal	MOKAKJEE		2MH1995PLC	090643			Room No. 404, Shivputra Kripa Building, 46, Sector 44, Near Potdar International School, Nerul 400706	and Eighty Four		"Leelaangan", being
	10000 288001 298000 Mukesh Agarwal HUF	Corrigendum is hereby issued to be rea		GENDUM	Advertisem	ont originally put	blished in the	And Also At- Flat No 404, Plot No. 5, Sector 38, Nerul	Only) as on		constructed on the said
	5000 298001 303000 Rajesh Agarwal	Active Times of India (English) on 31 st						400706	09/06/2023		land bearing Survey No.
	10000 303001 313000 Rajesh Agarwal HUF	for the quarter and year ended 31st March	n, 2023, as pro	vided below:-				And Also At- Flat no. 602, 6th Floor, A- Wing, Leela	under reference		135, Hissa No. 2, lying
	126500 313001 439500 Chandrakala Agarwal	Extract of Conso				or the	(De la Latta	Angan, Yashnagar, Badlapur Village Road, Badlapur	of Loan		being situated at Village Badlapur, Taluka
	10000 439501 449500 Pawan Agarwal 29500 449501 479000 Pawan Agarwal (HUF)	Quarter	and rear En	ded 31 st Maro	,	4	(Rs. in Lakhs)	West 421503	Account No.		Ambernath, bounded
	10000 479001 489000 Anju Agarwal				Consolidate	-		Zobiya Electrical - Through Proprietor	SHLHMUMB00		as follows:
	41000 489001 530000 Manvi Agarwal	Particulars	(Quarter Ended		Year E	nded	MR. SHAHNAWAZ ASHRAF SAYEED	03213		On or Towards the North:
	44000 530001 574000 Ekta Agarwal		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	Flat No 404, Plot No. 5, Sector 38, Nerul 400706	00210		By Land Belonging To Mr.
	25500 574001 599500 Chandrakala Agarwal		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)				Pisekar, On or Towards th
	36000 599501 635500 Anju Agarwal	Total Income from Operations	5,125	5,912	7,983	20,687	27,233				South :By Land Belonging
	15000 635501 650500 Chandrakala Agarwal 15000 650501 665500 Mukesh Agarwal	Net Profit / (Loss) for the period	(0.470)	(0.000)	(0.000)	(15.0.10)					To Shri. Munde
	15000 650501 665500 Mukesh Agarwal 33500 665501 699000 Mukesh Agarwal HUF	(Before Tax and Exceptional items)	(3,479)	(3,862)	(2,369)) (15,246)	(8,811)	NPA DATE- 5-Jun-23			On or Towards the East :
	37000 699001 736000 Pawan Agarwal	Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional items)	(6,753)	(3,862)	(2,369)	(18,520)	(8,811)	DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023			By Land Belonging of M/s
		Net Profit / (Loss) for the period	(0,733)	(3,002)	(2,000)	(10,520)	(0,011)	DATE OF DEMAND NOTICE. 14.00.2023			Chintamani Enterprises
42 3	39000 751001 790000 Rajesh Agarwal	after Tax and Exceptional items	(6,759)	(3,863)	(2,370)	(18,528)	(8,813)				On or Towards the West Road
	33500 790001 823500 Rajesh Agarwal HUF	Total Comprehensive Income for	,		(,,,,						nudu
	141000 823501 964500 Chandrakala Agarwal	the period [Comprising Profit/(Loss)						1. Ms. Pramila Maruti Thadge (Alias as Mrs. Pramila	Rs.6251874/-	SHLHMUM	Flat No. 1301, 13th Floor,
		for the period (after tax) and Other						Santosh Patil) Borrower/Applicant	(Rupees Sixty	B0003216	admeasuring 59.10 Sq.
	80000 999501 1079500 Pawan Agarwal 80000 1079501 1159500 Mukesh Agarwal	Comprehensive Income (after tax)]	(6,724)	(3,866)	(2,353)		(8,825)	2. Mr. Santosh Shripati Patil Co-Borrower/Co-	Two Lakhs Fifty	Rs.61293	Mtrs. Carpet, in building
	80000 1159501 1239500 Rajesh Agarwal	Equity Share Capital Other Equity	2,543	2,543	2,543	2,543	2,543	Applicant	One Thousand	13/-	No. 12 Elymus, NA, building known as Regend
	330000 1239501 1569500 Rajesh Agarwal	(excluding Revaluation Reserve)		-		(30,377)	(11,876)	Flat No. 202, 2/B, 2nd Floor, Raj Vaibhav NX,127/4,	Eight Hundred		Anantam, Phase 1, land
	330000 1569501 1899500 Mukesh Agarwal	Earning Per Share (Rs.)				(00,077)	(11,010)	Hissa No. 126/1, Ganesh Nagar, Thakurli, Kalyan	and Seventy		lying, being and situate at
	330000 1899501 2229500 Pawan Agarwal	(Face Value of Rs.7 each)						421202	Four Only) as		Village : Davdi, Davdi Gad
	100000 2229501 2329500 Anju Agarwal	Basic :	(18.60)	(10.63)	(6.52)) (51.00)	(24.26)	And also At –Flat no. 1301, 13th Floor, Building No. 12	on 09/06/2023		Road, Dombivali, Taluka
	100000 2329501 2429500 Manvi Agarwal 174500 2429501 2604000 Sureshchandra Agarwal (HUF)	Diluted :	(18.60)	(10.63)	(6.52)) (51.00)	(24.26)	Elymus, Regency Anantam, Phase 1, Davdi Goan	under reference		Kalyan, District Thane,
	100000 2604001 2704000 Rajesh Agarwal HUF	NOTES:		p				Road, Dombivali, Kalyan 421203	of Loan		bearing Survey No. & His
	100000 2704001 2804000 Mukesh Agarwal HUF	 The above is an extract of the detai and Year Ended 31st March, 2023 						Patil Container Lines Pvt. Ltd Through Director			No. 49(2), 50(2),
	100000 2804001 2904000 Pawan Agarwal (HUF)	(Listing Obligations and Disclosure						Ms. Pramila Maruti Thadge (Alias as Mrs. Pramila Santosh Patil) & Mr. Santosh Shrinati Patil	Account No.		101(3/A), 101(3/B), 51(2/A), 52(2), 49(1),
	95000 2904001 2999000 Ekta Agarwal	Financial Results Standalone and	Consolidated	are availabl	e on the w	ebsite of Stock	k Exchanges	Santosh Patil) & Mr. Santosh Shripati Patil 902, Sai Plaza, Andheri Kurla Road, Safedpool,	SHLHMUMB00		101(3/D), 47(1), 44(2),
	318667 2999001 3317667 Mukesh Agarwal	i.e. www.bseindia.com and www.nsei						Sakinaka, Andheri East 400072	03216		101(3/C), 50(5), 97, 54(
	318667 3317668 3636334 Rajesh Agarwal 318667 3636335 3955001 Pawan Agarwal	2. Extract of Standalone Audited Finance				· · · · · ·		Gannaka, Anunen East 400072			50(4), 50(1), 51(4), 48,
	111667 3955002 4066668 Mukesh Agarwal HUF	Particulars		Quarter Ended		Year Er		NPA DATE- 5-Jun-23			within the limits of Kalyan
	111667 4066669 4178335 Rajesh Agarwal HUF	i antodiais	31.03.2023 (Audited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	2 31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)				Dombivali Municipal
	111667 4178336 4290002 Pawan Agarwal (HUF)		· /	, ,	, ,	· · · ·	· · ·	DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023			Corporation.
	149000 4290003 4439002 Sureshchandra Agarwal (HUF)	Total Income from Operations	5,125	5,912	7,983	3 20,687	27,233	In the circumstances as aforesaid, the notice is hereby	given to the abo	ve borrowers	. co-borrowers and/ or th
	233333 443 9003 46 92 333 Gilaliulakala Ayai wai	Profit /(Loss) for the period (Before Tax and Exceptional Items)	(3,496)	(3,862)	(2,369)) (15,263)	(8,811)	guarantors (where ever applicable) to pay the outstandin			
	103333 4692336 4795668 Anju Agarwal	Profit /(Loss) for the period Before	(3,490)	(3,002)	(2,309	(13,203)	(0,011)	applicable charges within 60 days from the date of the put	*		*
	103333 4795669 4899001 Manvi Agarwal	Tax (After Exceptional Items)	(6,770)	(3,862)	(2,369)) (18,537)	(8,811)	after the expiry of 60 days of the date of this notice against t			
	99333 4899002 4998334 Ekta Agarwal eby warned against purchasing or dealing in any way, with the above	Profit /(Loss) After Tax and	(0,,,,0)	(0,002)	(2,000)	/	(0,011)	assets of the borrowers and the mortgagors under Sect		•	• •
	eby warned against purchasing or dealing in any way, with the above is. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said	Exceptional Items	(6,775)	(3,862)	(2,369)) (18,542)	(8,811)	Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and			
Share Certificates sh	s should lodge such claim(s) with the Company at its registered office	For Morarjee Textiles Limited Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or oth									
	201, DLH Corporate Park, S.V. Road, Goregaon (West), Mumbai - 400				FO	n worarjee rex	sd/-	any of his secured assets referred to in the notice, without	,	,	
	ys of publication of this notice, after which no claim will be entertained y will proceed to issue duplicate Share Certificates.					Harshvardha	an A. Piramal		PLOT WHITEH COL	136111 01 1116 51	
1 ' '	SD/	Place : Mumbai				Executive Vi		Place: Mumbai/Thane/Raigad			Sd/- Authorised Office
Date: 16 th June 20	2023 For and on behalf of Registered Holders	Date : 29 th May, 2023				DI	N - 00044972	Date: 16-06-2023			Shriram Housing Finance Lt

NOTICE HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited (HUL) Registered Office:Hindustan Unilever Limited,Unilever House, B D Savant Man

Chakala, Andheri (East) Mumbai - 400 099 Notice is hereby given that the following share certificates has/have been reported

ost/misplaced and Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course alid claim on the said sh

No. of Shares	 	
Company at its Registered Office within 15 days hereof.		
, in person the nas a rand stand on the state should be get	 0101111	

f	I	Nume of noticer	1 0110 110.	(Re.1/- F.V)	Certificate.Nos	Distilicive Nos.
		SONA N BATHIJA	HLL1964017	250	5112048	103038051- 103038300

)069,		Name Of Applicant :
87/1	Place: Mumbai	DEV BAJPAI
g and	Date: 16/06/2023	COMPANY SECRETARY
nbai-		

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public that Narayandas Jethanand Mirchandani and Nirmala Inder Nankani are joint owners of below mentioned Flat No. B/7. Narayandas Jethanand Mirchandani died intestate on 04/10/2001 and his wife Kamla Narayandas Mirchandani died on 08/11/1991 and Nirmala Inder Nankani being the sole daughter is entitled to the rights of said Flat.

My clients Raju Dagdu Thange and Savita Raju Thange (before marriage Savita Shivaji Aher) are in negotiations to purchase said r lat 100. Dr. House and the late of th are inviting claims/objection if, any person or persons claiming any interest on the said property, or any part thereof by way of sale, exchange, lease, mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lien, easement, development, power of attomey or otherwise, are hereby requested to send full particulars thereof in writing together with proof to the undersigned at following address during working with in 14 days from the date hereof, as otherwise the said sale/transfer will be completed without any reference or regard to any such purported claim or interest, which shall be deemed to have been waived to all intent and purpose

Description of the properties Flat No. B/7 admeasuring 675 sq.ft. Carpet. (which is inclusive of area balconies), on the Second Floor, in "Leena Co-operative Housing Society Ltd.", at Rambaug Main Road, Kalyan-west 421301, standing on all that piece or parcel of land bearing Revenue Survey Nos. 142 A, Hissa No. 4 (part) and S. No. 90 (part) and N.A. Plot No. 7 and final City Survey No. 2975A (pt). of Village Chikanghar, Taluka Kalvan, District Thane. Sd/-

Add: Office No. 2 & 3, Jari Mari Building Near Jan Man Temple On behalf of Raju Dagdu Thange Behind Roop Sangam,Old Station Road, Kalyan -west 421301 Mb. No. - 7506010990

NOTICE is hereby given that LATIFA HAMIDALI BARGIR and ANJUM ARA HAMIDALI BARGIR jointly acquired

a Room No.A-20, Plot No. 183, Charkop

(1) Milap Co- operative Housing Society Ltd. Road No. R.S.C. 23, Sector 1, Charkop, Kandivali (W), Mumbai 400 067 (hereinafter referred to as the said Room)

rom Shri MUNGI ZUBER AHMED ABDUL SATTAR by virtue of an Agreement dated 02/02/1994 ADJ No. IMP/485/2022/ Dt-04.05.2022. And Savita Raju Thange Adv. Saurabh Thakkar

Friday 16 June 2023

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the share certificate nos. 21 for 5 (five) ordinary share bearing Distinctive no. 0101 to 0105 or Tulsiwadi Navnirman (SRA) Co-op. Housing Society Ltd standing in the names Vishrar K. Vanel having address at Room no. 1011 A6, Aao Sai bldg Ambedkar nagar S.k Rathod marg, Tulsiwadi Mahalaxmi Mumbai 400034 have been reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my clients who are the intending purchasers, whereby I am instructed to verify the title of Late Anwar Ahmed Qureshi who expired intestate on 12.04.2022, who alongwith Kureshi Nadara was holding Flat No. 101 on the 1st Floor in the building known as Prestige Arcade, society known as Huma Co-operative Housing Society Ltd., (TNA/TNA/HSG/TC/29928 of 2017) ("Said Society") admeasuring approx. 47.39 Sq mtrs. built-up area situated at 100 Feet Road, Near Gulistan Society, Mira Road (East), District Thane situated, lying and being on land bearing Survey No. (Old 520) New Survey No. 57 Hissa Nos. 1 & 4 of Village Bhyander, Taluka Thane, District Thane and membership in Said Society held under Share Certificate No. 001 derived pursuant Agreement for Sale dated 24th October 2017, executed by Mehboob Ahmed Nazir Ali Shaikh ("Vendor") and Anwar Ahmed Qureshi & Kureshi Nadara, ("Purchasers") under Serial No. TNN-10-8955-2017. It is further represented by the legal heirs that the deceased have left behind him his wife namely Mrs. Kureshi Nadara and his children namely (1) Mrs. Gazala Wasim Qureshi, Daughter) (2) Ms. Farzana Nazim Qureshi, (Daughter) (3) Mr. Sarfraz A Quireshi (Son) 4) Ms. Rehana Mohammad Sajid Shaikh (Daughter) And (5) Mr. Shahnawaz Ahmed Qureshi (Son) as his only legal heirs. Any person other than the heirs herein mentioned are hereby notified to inform the undersigned in writing on the below mentioned address within 15 days from these presents.

Also all / any person/s having any claim of any nature whatsoever in the said Property by way of sale, exchange, lease, license, trust, lien, easement inheritance, possession attachment, lis pendens, mortgage, charge, gift or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence to the indersigned, within 15 days from the date of publication of this present notice. Failing to respond the same shall be deemed to have been waived without reference to such claims, if any Dated 16th day of June, 2023. SD/-

Advocate SEEMA DESAI

8/10. New Chapra Bldg., Guru Nanak Road, Bandra (West), Mumbai - 400050

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED SHRIRMM Registered Office: Office No. 123, Angappa Naicken Street, Chennai – 600 001.

Branch Office:: Solitaire Corporate Park, Building No 10, 1062, 6th Floor, Guru Hargovindji Marg, Chakala, Andheri East, Mumbai - 400 093 Website: www.shriramhousing.in

Whereas the borrowers/co-borrowers/quarantors/ mentioned hereunder had availed the financial assistance from SHRIBAM HOUSING FINANCE LIMITED. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non-Performing Asset in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED under The Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc. until the date of payment within 60 days from the date of receipt of notices

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same.

Present case. You are hereby summoned to file your written statement/Reply with a list of documen ts relied upon on or before 20 June 2023 at 02.45 P.M. and appear before the Court Room No. 36 in person or by a duly authorized Pleader of the Court, duly instructed and able to answer all materials questions relating to the suit/Application. You will bring with you or send by your Pleader, any documents in which you intend to reply in support of your defence and you are hereby reouvierd to take notice that in default of	062 within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate Share Certificates.				AT. LATIFA HAM intestate on 23/ d MR. HAMIDALI deceased on 17 rheen Ashfaque li Bargir, 3) Mrs.	IIDALI BARGIR 10/2019 and her UMAR BARGIR /03/2011 and 1) Kazi, 2) Mr.Irfan Shabana Rauf	Borrower/Co_Borrower/ Outstanding Loan Property Address of				
by your Pleader, any documents in which you intend to reply in support of your defence and you are hereby required to take notice that in default of filing the written statement/Reply or your appearance on the day before mentioned, the sui/Application will be heard and determined in your absence. Given under my hand and the seal of this Court, 3rd day of April,	सिध्दीविनायक को. ऑप	जे को का बने (नि	are the	nd Ms. Anjum Ara only legal heirs	and successors	Guarantor Name & Address	Amount	Amount	Secured Assets	
2023 Sd/- (Atul G. Rane) Additional Registrar Dated : 16-6-2023 Place : Mumbai	नोंदणी क्र. एमयूएम / एमएमआरडीए / एचएसजी / टिसी /56/2007 - 08 परिशिष्ट क्रमांक १६ क उपविधी क्रमांक ३५ अन्वये <u>नोटिस</u> वरील संस्थेतील सिध्दीविनायक को. ऑ. हौसिंग सोसायटी लि. बिल्डिंग नंबर 11- B, एम. एम. आर.डी.ए. कॉलनी. जे.व्ही. एल. लिंक रोड. दर्गा नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई 400093				and there is no other legal heirs of above said deceased person. By virtue of Release deed dated 24.05.2022 duly registered under Registration No. BRL-6/11246/2022 dated 24/05/2022 Mr. Irfan Mohammad Hamidali Bargir and Mrs. Farheen Ashfaque Kazi released and relinquished		1. Mr. Dushyant Ashok Soni Borrower/Applicant 2. Mr. Dharmesh Ashok Soni Co-Borrower/Co- Applicant 701 601, 7 Accord CTS No. 255, Haridas Nagar, Plot No. 601 701, Simpoli TPS, Near Vaman Ashram Hall, Borivali, 400092	Rs.8189459/- (Rupees Eighty One Lakhs Eighty Nine Thousand Four	SHLHMUM B0003367 Rs. 8000000/	Flat No. 401, A wing, Panchsheel Apartment A & B Co-op Housing Society Limited, Sector 2, Dahanukar Wadi, Opposite D B Reality, Kandivali West,	
PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by MFC Transport Private Limited ("Company") are stated to have been lost or misplaced and we, the registered holders thereof have applied to the Company for the issue of Duplicate Certificates. Share No. of Distinctive No. Name of Registered Holder	असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहिती ग त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या खालील वारसानी त्यांच्य सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज के सहकारी संस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ नोंद केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसदार व वारस असल्यास किंवा बारसाबाबत इतर कायदेशीर स	प्रमाणे मयत सभासद ।। नावे सदनिका हस् त्र्ला आहे. संस्थेच्या व उपविधीतील तरतु यतिरिक्त इतर कोण् तहवारसदारांची कार्ह	ांच्या नावे संदनिका अ तांतरित करणे व संस मयत सभासदाने महा पुदीनुसार संस्थेकडे वा गीही मूळ मयत सभास हे हरकत असल्यास अ	सून favour favour धेचे BARGIF dated 0 Registra रस 04.05.2/ दचे release शाष्ट्रा	oportionate right, of ANJUM A R and another 4.05.2023 duly r ation No. BRL-6 023 Mrs. Shaba ed and relind onate right, title of ANJUM A	RA HAMIDALI Release deed egistered under 6/9210/2023 dt- na Bargir Rauf quished their & interest in	And Also At – Flat No. 401, 4th Floor, A- Wing, Panchsheel Apartment, Sector 2, Dahanukar Wadi, Opposite D B Reality, Kandivali West, Mumbai 400067 Also At- D B Gold- Through Proprietor Mr. Dushyant Ashok Soni/ Mr. Dharmesh Ashok Soni	Hundred and Fifty Nine Only) as on 09/06/2023 under reference		M u m b a i 4 0 0 0 6 7 , constructed on all that piece and parcel of land bearing Survey No. 168(Part), CTS No. 128A/14 Village : Kandivali, Taluka Borivali,	
Certificate No. Shares From To 1 10000 1 10000 Chandrakala Agarwal 2 10000 10001 20000 Rajesh Agarwal 3 10000 30001 40000 Pawan Agarwal	वारसदारांनी तसेच सदर सदनिकेवर कोणत्याही प्रकार कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ति किंवा संस्थ दिवसांच्या आत वरील संस्थेचे सचिव यांच्याशी पूर्व कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सायंकाळ मुद्दीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आत	थांनी सदर जाहिरात सूचना व वेळ घेऊन ठी ६ ते ९ या वेळेत त्यास संस्थेकडे वार	प्रसिद्ध झाल्यापासून १ न प्रत्यक्ष कायदेशीर ग त संपर्क साधावा. वि सदार म्हणून अर्ज केल	ांचा BARGIF ९ ५ became नूळ Room हत Bargir i हत from M तेले name.	R and Anjum Ara e the 100% own and now Anjun ntent to transfer Ihada/Society A	Hamidali Bargir her of the said h Ara Hamidali h the said room uthority in her	204, 2nd Floor, Soni Diamond Shopping, Yashwantrao Tawde Road, Dahisar East 400068 NPA DATE- 5-Jun-23 DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023	of Loan Account No. SHLHMUMB00 03367		District Mumbai 400067, admeasuring approximately 41.82 Sq. Mtrs. Carpet 50.18 Sq. Mtrs. Built Up.	
5 4000 40001 44000 Mukesh Agarwal HUF 6 4000 44001 48000 Sureshchandra Agarwal (HUF) 7 3000 48001 51000 Pawan Agarwal (HUF) 8 5000 51001 56000 Rajesh Agarwal HUF 9 5000 56001 61000 Manvi Agarwal 10 4000 61001 65000 Chandrakala Agarwal 11 9000 65001 74000 Chandrakala Agarwal 12 25000 74001 99000 Chandrakala Agarwal 13 19000 99001 118000 Rajesh Agarwal 14 20000 118001 138000 Pawan Agarwal 15 10000 148001 16000 Chandrakala Agarwal 16 13000 148001 161000 Chandrakala Agarwal 17 10000 161001 171000 Sureshchandra Agarwal (HUF) 18 14000 171001 185000 Rajesh Agarwal 19<	(शिक्का) सिध्दी	व संस्थेतील सदनि कार्यालयाकडे शि इब विचारात घेणार दारी कार्यकारी मंडद रांची अर्जदार वारस दनांक अर्जदार 2019 श्रीमती ली विनायक को. ऑ. अध्यक्ष /	का हस्तांतरित करेल फारस करेल. त्यानं : नाही किंवा कोणत्व ळाची असणार नाही. <u>रांची सुची वारसाचे नात नाव ला बबन खरात पत . हौसिंग सोसायटी f सर्ह / सेकेटरी / खजिनत</u>	ा वा (int, triangle) (intrust, intrust, interview (interview) (in	ADV. MANGAL I (Advocate High Ajanta Square Ma ourt, Borivali (W), I Mumbai Da	of whatsoever by way of sale, ge, inheritance, ance, adverse, a and license or should intimate writing within 14 on of this notice writing within 14 on of this notice writing within 14 on of this notice writing within 14 on of this notice and the such and the such and the such	1. Mr. Santosh Kevada Singh Borrower/Applicant 2. Mrs. Chanda Devi Kevada Singh Co- Borrower/Co-Applicant A-402, Sunrise CHS, Sector 18, Plot No. 53, Kamothe - 421209 And Also At- Flat No. 103, 1st Floor, Hill Crest Apartment, Plot No. 22, Mamdapur, Karjat- 410101 NPA DATE- 5-Jun-23 DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023	Rs.1613180/- (Rupees Sixteen Lakhs Thirteen Thousand One Hundred and Eighty Only) as on 09/06/2023 under reference of Loan Account No. SHLHTHNE000 0773	SHLHTHN E0000773 Rs. 1438910/-	Flat No. 103, 1st Floor, admeasuring 34.66 Sq. Mtrs. carpet area, in the building known as "Hill Crest A p a r t m e n t", b e in g constructed Plot No. 22, lying being situated on land bearing Survey No. and Hissa No. 175, at Village – Mamdapur, Taluka Karjat, District and Division Raigad and within the jurisdiction of Sub-Registrar Karjat.	
20 14000 196001 210000 Mukesh Agarwal 21 20000 210001 230000 Mukesh Agarwal HUF 22 9000 230001 239000 Manvi Agarwal 23 11000 239001 250000 Chandrakala Agarwal 24 9000 250001 259000 Anju Agarwal 25 29000 259001 288000 Mukesh Agarwal 26 10000 288001 298000 Mukesh Agarwal 27 5000 298001 303000 Rajesh Agarwal 28 10000 303001 313000 Rajesh Agarwal 30 10000 439501 449500 Pawan Agarwal 31 29500 449501 Pawan Agarwal 33 32 10000 439501 449500 Pawan Agarwal 33 41000 439001 530000 Marvi Agarwal 34 44000 530001 574000 Ekta Agarwal 35 25500 <td< td=""><td>Peninsula Towe Mumbai – 4000 Email: Corrigendum is hereby issued to be re: Active Times of India (English) on 31st I for the quarter and year ended 31st Marc Extract of Cons</td><td>e: Peninsula C r-1, Wing B, G 013. Tel.: 022- corporatesecre CIN: L5232 CORRIC ad in place of th May, 2023, for A ch, 2023, as pro- olidated Audi and Year En-</td><td>Corporate Park, I anpatrao Kadan 66811600 Webs etarial@ashokpin 22MH1995PLC0 GENDUM he Newspaper A Audited Standalc vided below:- ited Financial I ded 31st March C Quarter Ended 31.12.2022</td><td>Jnit-5, Grou n Marg, Low site: <u>www.rr</u> ramalgroup. 90643 dvertisemen ne and Cor Results for</td><td>nd Floor, ver Parel (W), <u>torarjee.com</u> com; nt originally pul nsolidated Fina r the</td><td>olished in the ncial Results (Rs. in Lakhs)</td><td>1. MR. SHAHNAWAZ ASHRAF SAYEED Borrower/Applicant 2. Mr. Mohd. Firoz Ashraf Alam Co-Borrower/Co- Applicant Room No. 404, Shivputra Kripa Building, 46, Sector 44, Near Potdar International School, Nerul 400706 And Also At- Flat No 404, Plot No. 5, Sector 38, Nerul 400706 And Also At- Flat no. 602, 6th Floor, A- Wing, Leela Angan,Yashnagar, Badlapur Village Road, Badlapur West 421503 Zobiya Electrical - Through Proprietor MR. SHAHNAWAZ ASHRAF SAYEED Flat No 404, Plot No. 5, Sector 38, Nerul 400706 NPA DATE- 5-Jun-23 DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023</td><td>Rs.12,62,084/- (Rupees Twelve Lakhs Sixty Two Thousand and Eighty Four Only) as on 09/06/2023 under reference of Loan Account No. SHLHMUMB00 03213</td><td>SHLHMUM B0003213 Rs. 1244868/-</td><td>Flat No. 602, admeasuring carpet area of 29.06 Sq. Mtrs. Located in Wing "A", on the Sixth Floor, of the Project Known as "Leelaangan", being constructed on the said land bearing Survey No. 135, Hissa No. 2, lying being situated at Village Badlapur, Taluka Ambernath, bounded as follows: On or Towards the North: By Land Belonging To Mr. Pisekar, On or Towards the South :By Land Belonging To Shri. Munde On or Towards the East : By Land Belonging of M/s. Chintamani Enterprises On or Towards the West : Road</td></td<>	Peninsula Towe Mumbai – 4000 Email: Corrigendum is hereby issued to be re: Active Times of India (English) on 31 st I for the quarter and year ended 31 st Marc Extract of Cons	e: Peninsula C r-1, Wing B, G 013. Tel.: 022- corporatesecre CIN: L5232 CORRIC ad in place of th May, 2023, for A ch, 2023, as pro- olidated Audi and Year En-	Corporate Park, I anpatrao Kadan 66811600 Webs etarial@ashokpin 22MH1995PLC0 GENDUM he Newspaper A Audited Standalc vided below:- ited Financial I ded 31 st March C Quarter Ended 31.12.2022	Jnit-5, Grou n Marg, Low site: <u>www.rr</u> ramalgroup. 90643 dvertisemen ne and Cor Results for	nd Floor, ver Parel (W), <u>torarjee.com</u> com; nt originally pul nsolidated Fina r the	olished in the ncial Results (Rs. in Lakhs)	1. MR. SHAHNAWAZ ASHRAF SAYEED Borrower/Applicant 2. Mr. Mohd. Firoz Ashraf Alam Co-Borrower/Co- Applicant Room No. 404, Shivputra Kripa Building, 46, Sector 44, Near Potdar International School, Nerul 400706 And Also At- Flat No 404, Plot No. 5, Sector 38, Nerul 400706 And Also At- Flat no. 602, 6th Floor, A- Wing, Leela Angan,Yashnagar, Badlapur Village Road, Badlapur West 421503 Zobiya Electrical - Through Proprietor MR. SHAHNAWAZ ASHRAF SAYEED Flat No 404, Plot No. 5, Sector 38, Nerul 400706 NPA DATE- 5-Jun-23 DATE OF DEMAND NOTICE: 14.06.2023	Rs.12,62,084/- (Rupees Twelve Lakhs Sixty Two Thousand and Eighty Four Only) as on 09/06/2023 under reference of Loan Account No. SHLHMUMB00 03213	SHLHMUM B0003213 Rs. 1244868/-	Flat No. 602, admeasuring carpet area of 29.06 Sq. Mtrs. Located in Wing "A", on the Sixth Floor, of the Project Known as "Leelaangan", being constructed on the said land bearing Survey No. 135, Hissa No. 2, lying being situated at Village Badlapur, Taluka Ambernath, bounded as follows: On or Towards the North: By Land Belonging To Mr. Pisekar, On or Towards the South :By Land Belonging To Shri. Munde On or Towards the East : By Land Belonging of M/s. Chintamani Enterprises On or Towards the West : Road	
44 141000 823501 964500 Chandrakala Agarwal 45 35000 964501 999500 Sureshchandra Agarwal (HUF) 46 80000 999501 1079500 Pawan Agarwal 47 80000 1079501 1159500 Mukesh Agarwal 48 80000 1159501 1239500 Rajesh Agarwal 49 330000 1569501 1899500 Mukesh Agarwal 50 330000 1569501 1899500 Mukesh Agarwal 51 330000 1899501 2229500 Pawan Agarwal 52 100000 2229501 2329500 Anju Agarwal	the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Other Equity (excluding Revaluation Reserve) Earning Per Share (Rs.) (Face Value of Rs.7 each) Basic :	(6,724) 2,543 - (18.60)	(3,866) 2,543 - (10.63)	(2,353) 2,543 - (6.52)	(18,502) 2,543 (30,377) (51.00)	(8,825) 2,543 (11,876) (24.26)	 Ms. Pramila Maruti Thadge (Alias as Mrs. Pramila Santosh Patil) Borrower/Applicant Mr. Santosh Shripati Patil Co-Borrower/Co- Applicant Flat No. 202, 2/B, 2nd Floor, Raj Vaibhav NX,127/4, Hissa No. 126/1, Ganesh Nagar, Thakurli, Kalyan 421202 And also At –Flat no. 1301, 13th Floor, Building No. 12 	Rs.6251874/- (Rupees Sixty Two Lakhs Fifty One Thousand Eight Hundred and Seventy Four Only) as	SHLHMUM B0003216 Rs.61293 13/-		
53 100000 2329501 2429500 Manvi Agarwal 54 174500 2429501 2604000 Sureshchandra Agarwal (HUF) 55 100000 2604001 2704000 Rajesh Agarwal HUF 56 100000 2704001 2804000 Mukesh Agarwal HUF 57 100000 2804001 2904000 Pawan Agarwal (HUF) 58 95000 2904001 2999000 Ekta Agarwal 59 318667 2999001 3317667 Mukesh Agarwal 60 318667 3636335 3955001 Pawan Agarwal 61 318667 3636335 3955001 Pawan Agarwal HUF 63 111667 4056668 Mukesh Agarwal HUF 63 111667 4076668 4178335 Rajesh Agarwal HUF 64 111667 4178336 4290002 Pawan Agarwal (HUF)	Diluted : (18.60) (10.63) (6.52) (51.00) (24.26) NOTES: I. The above is an extract of the detailed format of consolidated audited Financial Results for the Quarter and Year Ended 31 st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulations, 2015. The full format of the audited Financial Results for the sells (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Results Standalone and Consolidated are available on the website of Stock Exchanges under format of the audited Financial Results for the Quarter and Year Ended 31 st March, 2023 Santosh Patil) & Mr. Santosh Shripati Patil 902, Sai Plaza, Andheri Kurla Road, Safedpool, Sakinaka, Andheri East 400072 2. Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter Ended 31 st March, 2023 31.03.2022 (Audited) 31.03.2022 (Audited) 31.03.2022 (Audited) 31.03.2023 (Audited)							on 09/06/2023 under reference of Loan Account No. SHLHMUMB00 03216		Kalyan, District Thane, bearing Survey No. & Hissa No. 49(2), 50(2), 101(3/A), 101(3/B), 51(2/A), 52(2), 49(1), 101(3/C), 50(2), 97, 54(1), 50(4), 50(1), 51(4), 48, within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation.	
64 111667 4178336 4290002 Pawan Agarwal (HUF) 65 149000 4290003 4439002 Sureshchandra Agarwal (HUF) 66 253333 4439003 4692335 Chandrakala Agarwal 67 103333 4692336 4795668 Anju Agarwal 68 103333 4795669 4899001 Manvi Agarwal 69 99333 4899002 4998334 Ekta Agarwal 7 103333 499002 4998334 Ekta Agarwal 69 99333 4899002 4998334 Ekta Agarwal 7 The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office Share Certificates should lodge such claim(s) with the company at its registered office	Total Income from Operations Profit /(Loss) for the period (Before Tax and Exceptional Items) Profit /(Loss) for the period Before Tax (After Exceptional Items) Profit /(Loss) After Tax and Exceptional Items	5,125 (3,496) (6,770) (6,775)	5,912 (3,862) (3,862) (3,862)	7,983 (2,369) (2,369) (2,369)	20,687 (15,263) (18,537) (18,542)	27,233 (8,811) (8,811) (8,811)	In the circumstances as aforesaid, the notice is hereby guarantors (where ever applicable) to pay the outstandi applicable charges within 60 days from the date of the pu after the expiry of 60 days of the date of this notice against assets of the borrowers and the mortgagors under Sec Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and	ng dues as ment blication of this no the secured asset tion 13(4) of Sec the applicable rule	ioned above a otice failing wh s including tak uritization and es there under.	s, co-borrowers and/ or their along with future interest and hich further steps will be taken hing possession of the secured I Re-construction of Financial	
at the address 1201, DLH Corporate Park, S.V. Road, Goregaon (West), Mumbal - 400 062 within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate Share Certificates. SD/ Date: 16 th June 2023 For and on behalf of Registered Holders	Place : Mumbai Date : 29 [™] May, 2023			For	Morarjee Tex Harshvardha Executive Vi Dli	-/sd n A. Piramal	Please note that under Section 13 (13) of the said Act, no any of his secured assets referred to in the notice, without Place: Mumbai/Thane/Raigad Date: 16-06-2023		nsent of the se		

HOUSING FINANCE DEMAND NOTICE PUBLIC NOTICE